

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण ८ परिमंडळात प्रत्येकी १ या प्रमाणे ८ कॅन्सर डायग्नोस्टीक वॅनची सुविधा उपलब्ध करून देणे बाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रशामा-२०२२/ प्र.क्र.१८५ / आरोग्य-४

मंत्रालय, १० वा मजला, संकूल इमारत,
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, मुंबई.

दिनांक : १० जून, २०२२.

वाचा :- सहसंचालक, असंसर्गजन्य रोग, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्रमांक: जा.क्र आसेआ/कॅन्सर व्हॅन/पुरवणी मागणी/१६१४०-४२/२२, दि.०९.०६.२०२२.

प्रस्तावना :-

राज्यात मौखिक, स्तन, गर्भाशय मुखाचा कर्करोग हे तीन कर्करोग सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. या तीनही कर्करोगामध्ये वेळेत व लवकर निदान (Early Detection) व उपचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे वाढते.

आरोग्य विभागामार्फत नियमितपणे सर्वेक्षण द्वारे संशयित कर्करोग रुग्ण शोधले जातात. निदान निश्चित करण्यासाठी बायोप्सी करणे आवश्यक असते. सध्या सर्वेक्षण द्वारे आढळलेल्या संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु फार कमी रुग्ण वेळेत जाऊन बायोप्सी करून घेतात. रुग्णांची त्यांच्या नजिकच्या ठिकाणी बायोप्सी तपासणी केल्यास कर्करोगाचे लवकर निदान व उपचार करणे शक्य होईल.

यास्तव सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ८ परिमंडळात प्रत्येकी १ याप्रमाणे ८ कॅन्सर डायग्नोस्टीक वॅन खरेदी करण्यास प्रशासकिय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ८ परिमंडळात प्रत्येकी १ याप्रमाणे ८ कॅन्सर डायग्नोस्टीक वॅन खरेदी करण्यास खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे :-

२. व्हॅन व उपकरणे खरेदी करीता येणारा खर्च

अनु. क्र.	परिमंडळाचे नाव	कर्करोग निदान वाहनाची एकूण संख्या	वाहनाची किंमत	उपकरणांची किंमत	वाहन Customization किंमत	एकूण किंमत
१	ठाणे	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
२	पुणे	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
३	कोल्हापुर	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
४	औरंगाबाद	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०

५	लातूर	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
६	नागपूर	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
७	अकोला	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
८	नाशिक	१	४५,००,०००	३९९४६५०	१५०००००	९९,९४,६५०
एकूण अंदाजित अपेक्षित खर्च						७,९९,५७,२००

मनुष्यबळ व इतर अनुषंगिक बाबींसाठी येणारा खर्च

अ.क्र	बाब	प्रति व्हॅन प्रति महिना लागणारा खर्च	८ व्हॅन प्रति महिना लागणारा खर्च	८ व्हॅन प्रति वर्ष लागणारा खर्च
१)	मनुष्यबळ	रु.१,०५,०००/-	रु.८,४०,०००/-	रु.१,००,८०,०००/-
२)	पेट्रोल तेल वंगण	रु.६०,०००/-	रु.४,८०,०००/-	रु.५७,६०,०००/-
	एकूण	रु.१,६५,०००/-	रु.१३,२०,०००/-	रु.१,५८,४०,०००/-

३. सदर व्हॅन खरेदीस खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

- १) सदर वाहन खरेदी ही Turn key पध्दतीने निविदा प्रक्रीया राबवुन करण्यात यावी.
- २) सदर वाहनाचा पेट्रोल,तेल,वंगण याचा खर्च लेखाशिर्ष बाब २२१००१४६-पेट्रोल २४ तेल,वंगण यामध्ये उपलब्ध होणा.या अनुदानातुन करण्यात यावा-
- ३) सदर वाहनासाठी लागणा बाब ०१४६ २२१० या मनुष्यबळाचा अंदाजित खर्च लेखाशिर्ष-

१०- कंजाटी सेवा यामध्ये उपलब्ध होणा या अनुदानातुन करण्यात-यावा.

- ४) सदर वाहनाची जबाबदारी सहाय्यक संचालक, वैदयकीय संबधीत परीमंडळे यांच्या कडे राहिल .
- ५) सदर सामुग्री आवश्यकता/मागणी यांची शहानिशा/खातरजमा करण्यात यावी . त्यानंतरच सदर बाबींच्या खरेदीसाठी निविदा प्क्रिया राबविण्यात यावी .
- ६) सदरहू सामुग्रीची विनिर्देश गरजेनुसार व अद्ययावत असल्याची खातरजमा करण्यात यावी. खरेदी करावयाच्या बाबींचे तांजिक विनिर्देश (Technical Specification) संबधित तज्ञांनी (तांजिक समिती /अधिकारी(यांनी मान्य केलेल्या विनिर्देशानुसार असावेत . तसेच, सदर तांजिक विनिर्देश (Technical Specification) हे कोणत्याही विशिष्ट कंपनीला फायदा होईल अशा रितीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी .
- ७) शासन निर्णय, उदयोग, उर्जा व कामगार विभाग, क्र-भांखस .२०१४प्/र.क्र.८२ -भाग / III/उदयोग -४, दिनांक डिसेंबर १, अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या शासकीय २०१६ विभागांनी करावयाच्या कार्यलयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारीत नियमपुस्तिका यामधील तरतूदीनुसार विहित खरेदी प्रक्रीया राबविण्यातयावी .

- ८) हाफकीन संस्थेतील सदर बाबींची खरेदी केली जात असल्यास निविदेत प्राप्त झालेले न्युनतम दर निविदेकरीता मागणी नोंदविताना औषधी, औषधी साहित्य व उपकरणांच्या सदंर्भात अंदाजित दर म्हणून नोंदविण्यात यावे व खरेदी प्रक्रीये अंती दर निश्चित करण्यात यावासदर दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाब .त आणि संबधीत पुरवठा दाराने या बाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्यादरा पेक्षा जास्त नसल्याबाबत खातर जमा करण्यात यावी .
- ९) खरेदी करण्यात येणायाबाबींची पुरवठा- पुर्व/पुरवठानंतर नमुना तपासणी)Pre/Post Dispatch Random sample inspection) करुन उचित व योग्य विनिर्देश(Specification) असलेल्या वस्तुंचीच खरेदी करण्यात यावी .
- १०) खरेदी करण्यात येणा या बाबींचा पुरवठा झाल्यानंतर त्यांची साठवणुक व वितरण- (Storage and distribution) करणे तसेच पुरवठा साखळी (Supply chain management)आणि वस्तुसुची (Inventory Management) योग्य पध्दतीने करुन सदर बाबी विनावापर पडून राहणार नाहीत व त्यांची विहीत मुदतीत वापर होईल याची दक्षता घेण्यात यावी .
- ११) प्रशिक्षित मनुष्यबळाविना सदर रुग्णवाहिका विनावापर पडुन राहण्याची स्थिती निर्माण होऊ नये म्हणुन सदर रुग्णवाहिकांसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचे नियोजन मुददा क्र.३ नुसार करुन खरेदी प्रक्रीया पुर्ण करण्यात यावी .
४. सदर बाबीसाठी येणारा खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.
 प्रधानशिर्ष २२१० - ०६ सार्वजनिक आरोग्य विभाग
 ००१ - संचालक व प्रशासन
 ८०० - स्तर खर्च
 उपशिर्ष ८०० (एक) सार्वजनिक आरोग्य
 परिवहन संघटनेची आस्थापना
 (२२१० १०५३)
 ५१- मोटर वाहने
५. सदर वाहनाकरीता खालीलप्रमाणे उपकरणे खरेदी करण्यात यावीत.

Sr. No.	Name of the Equipment and Instrument	Quantity for MMU	Approx. Per Unit Cost (In Lakhs)	Approx. Total Cost for ८ vans (In Lakhs)
१	Cancer Van	१	४५०००००	३६००००००
२	Furniture and Customisation	१	१५०००००	१२००००००
३	Cervical Biopsy Kit § १० set (Cuscos speculums, ECC forceps, Cervical punch biopsy forceps plain forceps)	१०	८०००	६४००००

४	Oral Biopsy set - १० (Mouth mirror, Probe, Oral punch biopsy forceps, Halogen torch, sponge holding forceps, Magnifying Glass)	१०	१००००	८०००००
५	FNAC set १० set,	१०	५०००	४०००००
६	Autoclave B class	१	१७५०००	१४०००००
७	Sterilizer ३८ cms with electric drums	१	३००००	२४००००
८	Dressing Drum (११x९)	२	१५००	२४०००
९	Weighing Machines Adults Simple	१	१३०००	१०४०००
१०	Stethoscope	२	१०००	१६०००
११	B.P. Apparatus	२	१५००	२४०००
१२	Hemoglobin meter (Manual & digital)	१	१५०००	१२००००
१३	Torch & spot light	१	४०००	३२०००
१४	Glucometer	१	१५००	१२०००
१५	Refrigerator (capacity ५० to ६० liters)	१	१७०००	१३६०००
१६	Needle cutter (manually operated)	२	२०००	३२०००
१७	Laboratory table- Portable	१	१५०००	१२००००
१८	computers- laptop preferred	२	५००००	८०००००
१९	Laser Printer	१	१५०००	१२००००
२०	Broadband Internet Data Card	१	५०००	४००००
२१	Digital camera	१	२५०००	२०००००
२२	Speaker	२	५०००	८००००
२३	Amplifier	१	७०००	५६०००
२४	LCD Projector	१	१०००००	८०००००
२५	Water Purifier	१	१५०००	१२००००
२६	Foldable Half Bench	२	१५०००	२४००००

शासन निर्णय क्रमांक: प्रशामा-२०२२/ प्र.क्र.१८५/ आरोग्य-४

२७	Foldable seats for staff	४	१००००	३२००००
२८	Stool	४	२०००	६४०००
२९	Examination table	१	४०००	३२०००
३०	Chairs	५	३०००	१२००००
३१	Generator	१	५०००००	४००००००
३२	AC	३	५००००	१२०००००
३३	Fire Extinguisher set	१	२००००	१६००००
३४	View Box	१	५०००	४००००
३५	Digital clock	१	१०००	८०००
३६	Height Measurement Instrument	१	५०००	४००००
३७	Stainless Steel Cabinet	३	१०००	२४०००
३८	Water Storage Tank	१	७०००	५६०००
३९	Extension box	२	१०००	१६०००
४०	Screen (for privacy)	२	२०००	३२०००
४१	Emergency light	२	४०००	६४०००
४२	Soap Container	३	५०	१२००
४३	Towel Holder	२	५००	८०००
४४	Examination Torch	२	१०००	१६०००
	Digital Colposcope	८	३०००००	१९२०००००
	Total Amount			७९९५७२००

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०५३०१८१४१२४०१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दी. नि. केंद्रे)
अवर सचिव , महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
२. सहसंचालक, आरोग्य सेवा, असंसर्गजन्य रोग, मुंबई
३. सहसंचालक, आरोग्य सेवा, (खरेदी कक्ष), मुंबई
४. सहाय्यक संचालक (लेखा व लेखापरिक्षा), आरोग्य सेवा, पुणे.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई/ पुणे.
६. उपसंचालक, आरोग्य सेवा सर्व मंडळे.
७. जिल्हा कोषागार अधिकारी औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, नाशिक, पुणे, ठाणे
८. व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मा, मुंबई
९. निवडनस्ती (आरोग्य-४).